**FE SUNDAY** 

### WEBSOL ENERGY SYSTEM LIMITED

CIN: L29307W191990PLC048350 Regd Office: Plot No.849, Block-P48, Pramatha Choudhary Sarani, 2nd Floor, New Alipore, Kolkata - 700053 Phone: (033) 24000419, Fax: (033) 24000375 Website: www.webelsolar.com, Email: websol@webelsolar.com

2		Three	nded	Year Ended	
No.	PARTICULARS	30.06.2021 (Unaudited)	31.03.2021 (Unaudited)	30.06.2020 (Audited)	31.03.202 (Audited)
1 2	Total Income from operations Net Profit for the period (before Tax and Exceptional item)	43.02 4.22	47.27 3.64	19.20 5.79	153.60 13.61
3	Net Profit for the period before Tax (after Exceptional item)	4.22	4.94	4.81	69.24
4	Net Profit for the period after Tax (after Exceptional item)	3.12	3.53	3.60	67.83
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit and other Comprehensive Income for the period)	3.12	3.68	3.60	67.99
6	Equity Share Capital (Face value ₹10/-)	31.14	31.14	30.59	31.14
7	Other Equity excluding Revaluation Reserve Earning per Share (of ₹10/- each)	7/4	10000 10000	521	2000000
	(i) Basic (₹) (ii) Diluted (₹)	1.00 0.89	1.21 1.05	1.17 1.02	22.10 19.30

The above is an extract of the detailed format of Audited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements)

The full format of the Financial Results are available on the Stock Exchange website i.e BSE vebsite (www.bseindia.com), NSE website (www.nseindia.com) and Company's website www.webelsolar.com). For and on behalf of the Board of Directors of Websol Energy System Limited Place of Signature : Kolkata Date : 14th August, 2021

Managing Director

GLITTEK GRANITES LIMITED CIN No.: L14102KA1990PLC023497 Regd. Office: 42, KIADB Industrial Area, Hoskote - 562 114.

				(Amount	c. in Lakha)
SL No.	Particulars	Quarter ended 39.96.2021 (Unaudited)	Quarter ended 31.03.2021 (Audited)	Quarter ended 30.06.2020 (Unaudited)	Year to date figures for the previous year ended 31.03.2021 (Audited)
1	Total income from operations (net)	141.07	300.61	232.03	1458.71
2	Net Profit/(Loss) from ordinary activities after tax	-107.92	-134.85	-66.34	-309.64
3	Net Profit/(Loss) for the period after tax			1005/1000	5-0.00
	(after Extraordinary items)	-107.92	-134.85	-66.34	-309.64
4	Equity Share Capital	1329.08	1329.08	1329.08	1329.08
5	Reserves (excluding Revaluation Reserve as	9955		0.0805030	2250
	shown in the Balance Sheet of previous year)	0.00	0.00	0.00	0.00
6	Earnings Per Share (before extraordinary items) (of ₹ 5/- each)	8500		2025	02790
	Basic:	-0.42	-0.52	-0.26	-1.19
	Diluted:	-0.42	-0.52	-0.26	-1.19
7	Earnings Per Share (after extraordinary items) (of ₹ 5/- each)	9356		003040	1693
	Basic:	-0.42	-0.52	-0.26	-1.19
	Diluted:	-0.42	-0.52	-0.26	-1.19

Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the Stock Exchange websites www.bseindia.com and the Company's website www.glittek.com By Order of the Board

For Glittek Granites Ltd. Place: Hoskote Kamal Kumar Agarwal Date: 14th August, 2021 Managing Director



#### IMPEX FERRO TECH LIMITED Registered Office: 35, Chittaranjan Avenue, Kolkata 700012

Website: www.impexferrotech.com, CIN - L27101WB1995PLC071996 Extract of Unaudited Financial Results for the Quarter ended 30th June, 2021 (7 in Lacs)

	QUARTES	QUARTER ENDED		
PARTICULARS	30-06-2021	30-06-2020	31-03-2021	
	UNAUDITED	UNAUDITED	AUDITED	
Total income from operations (Net)	4,854	1,188	11,197	
Net Profit / (Loss) for the period (before tax,	0.0000	1000000	10900	
Exceptional and/or Extraordinary items)	378	(507)	(874)	
Net Profit / (Loss) for the period before tax		10.75	28454465	
(after Exceptional and/or Extraordinary items)	378	(507)	(874)	
Net Profit / (Loss) for the period after tax				
(after Exceptional and/or Extraordinary items)	378	(507)	(874)	
Total Comprehensive income for the period/			10000400	
(Loss) (comprising Profit/ (Loss) for the period				
(after tax) and other comprehensive income (after tax))	375	(509)	(884)	
Paid Up Equity Share Capital	8793	8793	8793	
Earnings Per Share (before and after extraordinary				
items) (of ₹ 10/- each) (not annualised) :				
Basic (₹)	0.43	(0.58)	(0.99)	
Diluted (₹)	0.43	(0.58)	(0.99)	

 The above results for the quarter ended 30th June, 2021 have been reviewed by Audit Committee at its meeting held on August 14, 2021 and approved by the Board of Directors at their meeting held on August 14, 2021. The Statutory Auditors of the Company have carrried out a Limited Review of these results. The information presented above is extracted from such reviewed financial results.

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Exchanges websites (www.nseindia.com and www.besindia.com) and on the Company's website i.e. www.impexferrotech.com.

> Subham Bhagat (Chairman cum Managing Director)

On Behalf of Board of Directors



Date: 14th August, 2021

Place: Kolkata

# SVC CO-OPERATIVE BANK LTD. I (Multi-State Scheduled Bank)

Head Office: SVC Tower, Jawaharlal Nehru Road, Vakola, Santacruz (e), Mumbai 400 055 TEL.: 022-71999999/ 71999975/71999970. Regional Office: 303, Third Floor, Chintamani Pride, Near City Pride Theater, Kothrud, Pune- 411038 TEL: 8237006071/6073/6074/8237046072

## POSSESSION NOTICE

Whereas being the Authorised Officer of SVC Co-operative Bank Ltd., under Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 as amended by The Enforcement of Security Interest and Recovery of Debts Laws and Miscellaneous Provisions (Amdt.) Act, 2016 (44 of 2016) and further amended by The Security Interest (Enforcement) (Amendment) Rules, 2018, issued Demand Notice dated 29.04.2021 under Section 13 (2) of the said Act calling upon the borrowers/mortgagors/guarantor 1) Mrs. Reshma Sachin Kadam Flat No. B 1008, Aurli, S. no. 02, Ambegaon Bk., Pune 411 046 and Flat no. 14, A Wing, Third floor, Mahalaxmi Cooperative Housing Soceity, S. no. 58/1/2A, Behind Chandani Restaurant, Pune Mumbai Highway, Vadgaon Bk. Pune 411 041 and C/o Pashankar Auto Pvt. Ltd., 364/365/2, Jungli Maharaj Road, Pune 411005 and C/o Smart City Auto Line, S. no. 37/4, House No. 938, Near Purohit Hospital, Dhankawadi, Pune 411 043 and 2) Mr. Vishal Datta Gosavi, S.no.37/4, Gosavi Chawl, Shree Nagar, Near Purohit Hospital, Dhankawadi, Pune 411 043 and C/o M/s. Pashankar Auto Pvt. Ltd.,364/365/2, Jungli Maharaj Road, Pune 411005 and C/o Smart City Auto Line, S.no.37/4, House No. 938, Near Purohit Hospital Dhankawadi, Pune 411 043 to repay the amount mentioned in the said Notice being Rs.17,52,852.00 (Rupees Seventeen Lacs Fifty Two Thousand Eight Hundred and Fifty Two Only) as on 31.03.2021 plus interest at contractual rates and expenses incurred from 01.04.2021 onwards until the date of payment, within 60 days from the date of

receipt of the said Notice. The borrower and others mentioned hereinabove having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and others mentioned hereinabove in particular and to the public in general that the undersigned has taken Symbolic Possession of the property described herein below in exercise of powers conferred on her under Section 13 (4) of the said Act read with the Rule 8 of the said Rules on this 13thAugust, 2021.

The borrower and the others mentioned hereinabove in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of SVC Co-operative Bank Ltd., for an amount of Rs.17,99,357.00 (Rupees Seventeen Lacs Ninety Nine Thousand Three Hundred Fifty Seven Only) as on 31.07.2021 plus interest at the contractual rate and expenses, costs & charges incurred/to be incurred from 01.08.2021 onwards until the date of payment.

The Borrowers attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

DESCRIPTION OF THE PROPERTY: All that piece and parcel of the Flat bearing no.14, adm.542 sq. ft. i.e.50.37 sq. mtrs. Built Up on Third Floor of the building named as "Mahalaxmi Co-operative Housing Society Ltd." standing on the land bearing S.No.58/1/2A situated in the Village Vadgaon Budruk, Tal. Haveli, Dist. Pune within the Registration Jurisdiction of Sub Registrar Haveli and within the local limits of Pune Municipal Corporation.

Place: Pune, Date: 13.08.2021 (Authorised Officer)



Place: - Pune

## Poona Dal and Oil Industries Limited

Regd. Off. E-2, M.I.D.C, Kurkumbh, Tal - Daund, Dist - Pune 413802 CIN: L15313PN1993PLC070263

Tel. No.: (02117) 235901, Fax 235903. Email Id: pdoil@pdbmgroup.com **Extract from the standalone Unaudited financial results** for the period ended 30<sup>th</sup> June, 2021

				(Rs	s. In Lakhs)
Particulars	Quarter ended 30 <sup>th</sup> June, 2021	Quarter ended 31 <sup>st</sup> March 2021	Quarter ended 30 <sup>th</sup> June, 2020	Year Ended 31 <sup>st</sup> March, 2021	Year Ended 31st March, 2020
	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	Audited
Total Income From Operations (net)     Net Profit / (Loss) from Ordinary activities	4,739.66	4,633.29	2,606.11	6,276.99	15,776.87
before tax (before extraordinary items)  3. Net Profit / (Loss) from Ordinary activities	34.78	38.21	20.14	129.80	120.66
after tax (before extraordinary items)  4. Net Profit / (Loss) for the period after tax	29.78	32.21	17.14	108.80	89.66
(after extraordinary items) 5. Total Comprehensive Income for the	29.78	32.21	17.14	108.80	89.66
period after tax (after extraordinary items) 6. Equity Share Capital	29.78 570.80				89.66
7. Reserves (excluding revaluation reserves as shown in the balance sheet					570.80
of previous year) 8. Earning Per Share (Rs.)	-	-	-	4,673.50	4,547.45
(Face Value : Rs. 10/-each) (Not Annualized)					
Basic	0.52	0.56	0.30	1.91	1.57

0.56 Diluted 0.52 0.30 1.91 1.57 Note: The Above is an extract of the detailed format of the statement of standalone audited guarter and year ended financial results filed with the stock Exchange on 14th August 2021 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI(Listing Obligation Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of

the aforesaid Financial Results are available on the website of the stock exchange www.bseindia.com For and on behalf of the Board of Directors

Pradip P. Parakh **Chairman & Managing Director** DIN 00053321 Date: - 14th August 2021

# UFM INDUSTRIES LIMIT

Regd. Office: Meherpur, Silchar, Assam - 788015, Phone: 03842 224822/996, Fax: 03842 241539 Email: ufm.investorgrievances@gmail.com; Website: ufmindl.weebly.com CIN: L15311AS1986PLC002539 ( in Lakhs)


Extract of the Unaudited Financial Results for the quarter ended 30th June, 2021						
Particulars	Quarter Ended 30.06.2021 Unaudited	Quarter Ended 30.06.2020 Unaudited	Year Ended 31.03.2021 Audited			
Total Income from Operations	1,822.44	2,157.04	8,515.36			
Net Profit/(Loss) before tax and exceptional items	19.66	95.45	152.97			
Net Profit/(Loss) before tax after exceptional items	19.66	95.45	152.97			
Net Profit/(Loss) from ordinary activities after tax	14.91	70.53	116.29			
Total Comprehensive Income for the period (comprising profit/(loss) for the period after tax and other comprehensive income after tax)	14.91	70.53	116.29			
Paid up Equity Share Capital (Face Value of Rs. 10/- each)	593.26	593.26	593.26			
Earnings Per Share (of Rs. 10/- each)						
- Basic and Diluted (₹)	0.25	1.19	1.96			

NOTES TO FINANCIAL RESULTS:

1. The above results have been reviewed by Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 14th August, 2021. The Statutory Auditors have carried out an audit of the above results. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of

the Quarterly Financial results are available on the Stock Exchange website and also on the Company's website www.ufmindl.weebly.com By order of the Board For UFM Industries Limited

Mahabir Prasad Jain Place : Silchar Managing Director DIN: 00498001 Date: 14th August, 2021



Particulars Particulars		30-Jun-21	31-Mar-21	30-Jun-20	31-Mar-21
		Unaudited	Audited	Unaudited	Audited
1	Total Income from Operations	4,341.69	4,739.18	3,259.65	14,826.26
2	Net Profit/(Loss) for the period ( before tax, Exceptional and/or Extraordinary Items)	710.83	671.73	784.10	2,004.45
3	Net Profit/(Loss) for the period before tax(after Exceptional and/or Extraordinary Items)	710.83	671.73	784.10	2,004.45
4	Net Profit/(Loss) for the period after tax(after Exceptional and/or Extraordinary Items)	547.95	492.69	590.38	1,454.60
5	Total comprehensive income for the period [Comprising profit/(Loss) for the period (after tax) and other Comprehensive income (after tax)]		112.48	676.08	1,155.21
6	Equity share capital (Face value of Rs.10)	643.15	643.15	643.15	643.15
7	Reserves(excluding Revaluation Reserve) as shown in the audited balance sheet of the previous year)	-	-		26,847.65
	Earnings per Share(of Rs.10 each) (not annualised)				
8	Basic (Rs.)	8.39	7.63	0	22.55
	Diluted (Rs.):	8.36	7.60	9.12	22.47

reviewed by the Audit Committee, approved by the Board of Directors at their meetings held on August 14, 2021. 2. Key standalone financial information: (Rs. in Millions unless otherwise stated) Quarter Ended **Particulars** 30-Jun-21 31-Mar-21 30-Jun-20 31-Mar-21 Total Income from Operations 4,129.94 4,592.08 3,190.83 14,429.05 Profit before tax 614.34 566.43 727.06 1,776.34 475.20 416.42 547.48 1.289.82 Net Profit after tax 3. The above is an extract of the detailed format of the quarterly Financial results filed with the Stock Exchanges under

Regulation 33 of the SEBI (Listing obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, as amended. The full format of quarterly Financial results are available to the investors on the websites of stock exchange www.nseindia.com and www.bseindia.com and on the website of the Company i.e., www.spandanaindia.com. 4. Figures for the previous year/period have been regrouped and /or reclassified wherever considered necessary.

For and on behalf of the Board of Directors of SPANDANA SPHOORTY FINANCIAL LIMITED

Place: Hyderabad Date: August 14, 2021

## RAJARAMBAPU SAHAKARI BANK LTD; PETH

(Scheduled Bank) Recovery Department, Head Office Tal. Walwa, Dist- Sangli Pin-415407, Ph. No. 02342-252131/33. Mob.-9860600700, Email: recovery@rajarambapubank.org

Padmaja Gangireddy

**Managing Director** 

## POSSESSION NOTICE

APPENDIX IV ( See rule 8(1) ] ( For Immovable Property)

Where the undersigned being Authorised officer of the Rajarambapu Sahakari bank Ltd, Peth (Scheduled Bank) under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (hereinafter to as "The Act") and in exercise of powers conferred under section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued a demand Notice Dated 08/03/2017 calling upon the borrower M/s Deshmukh Infrastructure Prop. Nilesh Madhukar Deshmukh and Co-borrower Narendra Govardhan Bhaisare to repay the amount mentioned in notice being Rs. 62,67,862.84 (Rupees Sixty Two Lakhs Sixty Seven Thousand Eight Hundred Sixty Two & Eighty Four Paise Only) as on 28/02/2017 within sixty days from the date of receipt of the said notice the borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower, guarantors and the public in general that the undersigned has taken Possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said Rules on this 30th day of October, of the year 2017.

The borrower, guarantors in particular and the public in general Is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of Rajarambapu Sah. Bank Ltd. Peth (scheduled bank) for a amount of Rs. 62,67,862.84 (Rupees Sixty Two lacs Sixty Seven Thousand Eight Hundred Sixty Two & Eighty Four Paise Only) and interest thereon.

The borrower's attention is invited to the provisions of subsection 8 of Sec 13 of the Act, in respect of the time available to redeem the secured assets.

## **Details of Immovable Property**

1) All the piece and parcel of Flat No. 501 in Building, situated on 5th Floor of 'AYUSH HIGHTS' constructed on S.No. 207 Hissa No. 1+2A/1 old S.No. 168 Of village Fursungi Tal - Haveli Dist-Pune, Grampanchayat Milkat No. 4814. Area of Flat – 68.77 sq. mtrs. (Built up) and Parking Place All the piece and parcel of flat No.306 situated on 3rd Floor of 'AYUSH HIGHTS' building constructed on S.No. 207 Hissa No.1+2A/1 old S. No. 168 of village Fursungi Tal. Haveli Dist. Pune.bearing Grampanchayat Milkat No.-4807.Area of Flat - 52.97 sq. mtrs. (Built up) and Parking Place

Date: 13.08.2021 Place:- Peth. Tal. Walwa. Dist.- Sangli

S. R. Patil **Authorized Officer** 

#### **ISMT Limited**

Regd. Office: Panama House (Earlier known as Lunkad Towers), Viman Nagar, Pune - 411 014 Ph.: 020-41434100 Fax: 020-26630779 E-mail: secretarial@ismt.co.in Web: www.ismt.co.in CIN: L27109PN1999PLC016417

EXTRACT OF THE CONSOLIDATED FINANCIAL RESULTS

Sr. No.	Particulars	Quarter ended June 30, 2021	Quarter ended June 30, 2020	Year ended March 31, 2021
980		Unau	dited	Audited
1	Total Income	481.08	109.94	1,299.62
2	Net Profit/ (Loss) for the period (before tax, Exceptional items)	(56.25)	(105.34)	(292.98)
3	Net Profit/ (Loss) for the period before tax (after Exceptional items)	(55.71)	(104.74)	(342.42)
4	Net Profit/ (Loss) for the period after tax (after Exceptional items)	(55.73)	(104.74)	(342.52)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) & Other Comprehensive Income (after tax)]	(55.17)	(105.45)	(343.55)
6	Paid-up Equity Share Capital (Face value of Rs. 5/- per share)	73.25	73.25	73.25
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	£3	*	(1,725.37)
8	Earnings per share (of ₹ 5/- each) Basic and Diluted (₹)	(3.80)	(7.15)	(23.38)

Particulars		Quarter ended June 30, 2020	
Revenue from Operations	477.13	98.36	1234.67
Profit before tax	(54.19)	(103.51)	(350.61)
Profit after tax	(54.12)	(103.51)	(350.71)

2 The above is an extract of the Consolidated Financial Results filed with Stock Exchanges under Reg 33 of the SEBI (LODR) Regulations, 2015. Full format of the Standalone & Consolidated Financial Results are available on websites of Stock Exchanges (www.nseindia.com & www.bseindia.com) and on Company's website (www.ismt.co.in).

Auditors qualified Financial Results in respect of Investment in & receivables from Subsidiary, Recoverability of amounts from Maharashtra State Electricity Distribution Co Ltd, Minimum Alternate Tax, non-provision of overdue / penal & compounding of interest on loans, inability to determine recoverable value of Captive Power Plant. Details form part of Financial Results available on aforesaid websites.

4 The above results have been prepared in accordance with Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015. 5 The above results have been reviewed by the Audit Committee & approved by the Board of Directors at their respective meetings held on August 14, 2021.

Place: Pune Date : August 14, 2021

For ISMT Limited Rajiv Goel Chief Financial Officer

## SCOOTERS INDIA LIMITED (A Government of India Enterprise)

Regd. Office: GPO Post Bag No. 23, Sarojini Nagar, Lucknow - 226008 Ph.: 0522 - 2476242 CIN No.: L25111UP1972G01003599 Statement of Unaudited Results for the Quarter ended on 30 06 2021

SIS	7650 00	Quarter Ended	Quarter Ended	Quarter Ended	Year to date Figures for the period ended	
No.	Particulars	30.06.2021 Unaudited	31.03.2021 Audited	30.06.2020 Unaudited	30.06.2021 Unaudited	30.06.2020 Unaudited
2	Total Income from Operations (Net) Net Profit for the period (before Tax, Exceptional and /or Extraordinary Items)	0.00 (350.98)	153.56 (3,436.92)	43.75 (569.90)	0.00 (350.98)	43,75 (569,90)
3	Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items#)	(350.98)	(3,436.92)	(569.90)	(350.98)	(569.90)
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items#)	(350.98)	(3,436.92)	(569.90)	(350.98)	(569.90)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax)and Other Comprehensive Income (after tax)]	(350.98)	(3,524.33)	(569.90)	(350.98)	(569.90)
6	Equity Share Capital Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of Previous Year)	8,727.39 NA	8,727.39 NA	8,727.39 NA	8,727.39 NA	8,727.39 NA
8	Earning Per Share (before extraordinary items) (of Rs. 10/- each) for continuing and discontinued operations				2000	
	1 Basic 2 Diluted	(0.40) (0.40)	(4.04) (4.04)	(0.65) (0.65)	(0.40)	(0.65) (0.65)

Notes: 1. The above is an extract of detailed format of Quarterly/Yearly Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/half yearly Results are available on the Stock Exchange website (www.bseindia.com) and the Company's website (www.scootersindia.com). 2. These results have been prepared in accordance with the provisions of Section 133 of the Companies Act, 2013 and other accounting principles generally accepted in India.

Place: Lucknow Date: 14.08.2021

For Scooters India Limited Sd/- Rupesh Telang Chairman & Managing Director

#### **AADI INDUSTRIES LIMITED** Regd Off.: 421, 4th Floor, Kailash Plaza, Near R-Odeon Mall, Ghatkopar (East), Mumbai-400077

CIN: L25203MH1994PLC206053 Email Id: aadi.industries@hotmail.com Phone No: 9869441118

EXTRACT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2021 (Rs in Lakhs) For the For the For the

Sr No	Particulars	For the quarter ended 30/06/2021	For the quarter ended 31/03/2021	For the quarter ended 30/06/2020	For the Year ended 31/03/2021
1.	Total Income from Operations	Nil	Nil	Nil	Nil
2.	Net Profit/ Loss for the period before Tax, Exceptional and/or Extraordinary items	(4.86)	(3.29)	(1.00)	(10.69)
3.	Net profit/(Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(4.86)	(3.29)	(1.00)	(10.69)
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(5.02)	(3.29)	(1.00)	(10.69)
5,	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	Nil	Nil	Nil	Nil
6.	Equity Share Capital	1000	1000	1000	1000
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year				(1,606.92)
8.	Earnings Per Share (of Rs 10/- each) (for continuing and discounted operations) -			1400000	
	1. Basic:	(0.05)	(0.03)	(0.01)	(0.11)
	2. Diluted:	(0.05)	(0.03)	(0.01)	(0.11)

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of the Stock Exchange i.e. http://www.bseindia.com and on the website of the Company i.e. https://www.aadiindustries.co/. **AADI INDUSTRIES LIMITED** 

Place: Mumbai Date: 14/08/2021

Rushabh Shah Managing Director (DIN: 01944390)

SD/

# SET AKAR

Place: Aurangabad

Date:14th August 2021

#### AKAR AUTO INDUSTRIES LIMITED CIN NO. L29220MH1989PLC052305

Read Office: 304, Abhay Steel House, Carnac Bunder, Baroda Street, Mumbai -400009 (INDIA) Tel No. (022) 23714886, Fax: (022) 23735736, Email : corporate@akartoolsltd.com Corp. Office: E-5 MIDC Waluj, Aurangabad -431136 (M.S.) India. Tel No. 0240-6647213 Email: Corporate@akartoolsltd.com

EXTRACT OF STANDALONE UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE

QUARTER ENDED 30TH JUNE, 2021 (Rs. In Lakhs, except per share data)

Sr. No.	PARTICULARS	Quarter ended 30.06.2021 Un-Audited	Quarter ended 31.03.2021 Audited	Quarter ended 30.06.2020 Un-Audited	Year ended 31.03.2021 Audited	Year ended 31.03.2020 Audited
1	Total Income from Operations (net of Excise Duty / GST)	5667.74	7022.75	1836.55	18,805.71	19,882.67
2	Net Profit' (Loss) for the period	8455555555	0.0000000000000000000000000000000000000	100000000000	20/10/10/20/20/20	0.340.80.820.0
	(before tax, exceptional and/or extraordinary items)	118.29	142.05	(266.26)	(209.46)	(248.66)
3	Net Profit' (Loss) for the period before tax	5210F150	7277070	100000000	AVESCATO	500000000000000000000000000000000000000
1	(after exceptional and/or extraordinary items)	118.29	142.05	(266.26)	(209.46)	(248.66)
4	Net Profit/ (Loss) for the period after tax			W 18	W 8	
	(after exceptional and/or extraordinary items)	116.75	100.19	(267.82)	(283.88)	(306.13)
5	Total Comprehensive income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax)	2000-02-02	1000000	SSL ASS	55 30	
	and other Comprehensive Income (after tax)]	116.75	87.25	(267.83)	(296.82)	(308.18)
6	Equity Share Capital (Face Value of Rs.5/- each fully paid-up)	539.4	539.4	539.40	539.40	539.40
7	Reserves (excluding Revaluation Reserves as shown in the	750750	0000000	10000000000	4400000000	
	Balance Sheet of Previous year)				2020.58	2,317.36
8	Earning per share (Face Value of Rs.5/- each)	11/57/52	695,0383	5000000	0.000000	
9	Basic (Rs.)	1.08	0.93	(2.48)	(2.63)	(2.84)
	Diluted (Rs.)	1.08	0.93	(2.48)	(2.63)	(2.84)

(a) The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with the BSE Limited under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The Full Format of the quarterly financial results are available on the website of BSE and on the Company's website at www.akartoolsltd.com.

The Financial results of the Company for the guarter ended 30th June, 2021 have been prepared in accordance with the Indian Accounting Standard (Ind AS) as prescribed under section 133 of the Companies Act, 2013 read with the Companies (Indian Accounting Standards) Rules 2015, as amended.

> Sd/-(Sunil Todi)

Managing Director (DIN:00061952)

For AKAR AUTO INDUSTRIES LIMITED

Pune

financialexp.epapr.in

कर्जदार), अमित रमेश थिटे (सह-कर्जदार)



Date: 13.08.2021

Fin Crora



## एयू स्मॉल फायनान्स बॅक लिमिटेड

(पूर्वीची एयु फायनान्सर्स (इंडिया) लिमिटेड) (CIN: 36911RJ1996PLC011381) नौंद. कार्यालय: 19-अ, धुलेश्वर गार्डन, अजमेर रोड, जयपूर-302001

सिक्युरिटायझेशन अधिनियम, 2002 च्या अनुच्छेद 13(2) अंतर्गत मागणी सूचना कर्ज खाते अनुत्पादक मत्ता झाल्याने प्राधिकृत अधिकाऱ्याने 'सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायर्नेन्शिअल ॲसेट्स अँड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युस्टि इंटरेस्ट ॲक्ट, 2002'च्या अनुच्छेद 13(2) अंतर्गत तक्त्यात दिल्यानुसार कर्जदार/ सह-कर्जदार/ गहाणदार/ जामीनदारांना (एकत्रितपणे 'कर्जदार') 60 दिवसांची मागणी सुचना जारी केली होती, सदर सुचनेनुसार, कर्जदारांनी संपूण रकमेचा भरणा 60 दिवसांचे आत न केल्यास खाली दिलेल्या गहाण मालमत्ता/ प्रतिभृत मत्तांचा लिलाव करून ती रक्कम वस्रल करण्यात येईल. त्यामुळे कर्जदारांना सुचित करण्यात येते की त्यांनी मागणी सुचनेच्या दिनांकापासून 60 दिवसांचे आत पढील व्याज व खर्चांसह संपूर्ण कर्ज रकमेचा भरणा करावा, अन्यथा सदर अधिनियमाच्या 13(4) व 14 च्या तरतदींतर्गत खाली दिल्यानुसार गहाण मालमत्ता/ प्रतिभृत मत्तांची विक्री करण्यासाठी त्यांचा ताबा घेण्यास प्राधिकृत अधिकारी स्वतंत्र असतील. कर्जदारांनी लक्षात घ्यावे की ही सूचना प्राप्त झाल्यानंतर आपणांस अधिनियम, 2002 च्या अनुच्छेद 13(13) नुसार प्रतिभूत धनकोच्या लेखी पूर्व-परवानगीशिवाय विक्री, भाडेपट्टी किंवा इतर कोणत्याही प्रकारे अनामत मत्तांपैकी कोणत्याही मत्तेचे हस्तांतरण करण्यास प्रतिबंध करण्यात येतो. कर्जदारांचे लक्ष सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रुल्स, 2002 च्या नियम 3(5) सह वाचण्यात येणाऱ्या अनुच्छेर 13(8) कड़े वेधण्यात येते की लिलाव सचना प्रकाशित होण्यापवीं खाली नमद केलेल्या संपूर्ण थकबाकीचा भरणा केल्यास त्यांना

कर्जदार/ सह-कर्जदार/ जामीनदाराचे नाव	अनु. 13(2) अंतर्गत मागणी सूचनेचा दिनांक व रक्कम	गहाण मालमत्तेचे वर्णन
(कर्जं खाते क्र.)L9001060118478868 वेदांत फिश कॉर्नर- द्वारे त्यांचे भागीदार निरंजन विनायक भोकरे, निरंजन विनायक भोकरे (सह-कर्जदार), श्रीमती सुशीला विनायक भोकरे (सह-कर्जदार)	13-जुलै-21 07-जुलै-21 रोजी रु. 10,77,699/- रु. दहा लक्ष सत्त्याहत्तर हजार सहाशे नळ्याण्णव फक्त	स.क्र. 79, प्लॉट क्र. 11, हिस्सा क्र. 01, वराळे गाव, पुणे, महाराष्ट्र 410507. क्षेत्रफळ 2100 चौ.फू.
(कर्ज खाते क्र.) L9001061121211690 सिद्धांत दूर्स अँड ट्रॅव्हल्स (कर्जदार), बिबिषण मोहन भाकरे (सह-कर्जदार), माधुरी बिबिषण भाकरे (सह-कर्जदार)	रोजी रु. 4,19,200/- रु. चार	मिळकत क्र. 230, बिबिषण यांचा प्लॉट, 303, तिसरा मजला, विघ्नहर्ता, सूस, पुणे, महाराष्ट्र 411021. क्षेत्रफळ 411.43 चौ.फू.
(कर्ज खाते क्र.) L9001061121172432 स्मॅशटेक ऑटो (कर्जदार), अफसर बाबूलाल सय्यद (सह-कर्जदार), बाबूलाल बादशाह सय्यद (सह-कर्जदार)		गट क्र. 1651, चिखली, पुणे, महाराष्ट्र 411062. क्षेत्रफळ 1000 चौ.फू.
(कर्ज खाते क्र.) L9001060120279935 मे. ट्रॅफिक जॅम फास्ट फूड- द्वारे त्यांचे प्रोप्रा. प्रमोद बाळू बलकवडे, प्रमोद बाळू बलकवडे (सह-कर्जदार), स्वाती प्रमोद बलकवडे (सह-कर्जदार)	13-जुलै-21 07-जुलै-21 रोजी रु. 11,54,777/- रु. अकरा लक्ष चौपन्न हजार सातशे सत्त्याहत्तर फक्त	सदिनका क्र. 201, दुसरा मजला, चांगभले
(कर्ज खाते क्र.) L9001060119855399 मे. प्रसन्न एन्टरप्रायजेस- द्वारे त्यांचे प्रोप्रा. विनोद भिकू भोसले, विनोद भिकू भोसले (सह-कर्जदार), संध्याराणी विनोद भोसले (सह-कर्जदार)	13-जुलै-21 07-जुलै-21 रोजी रु. 32,49,911/- रु. बत्तीस लक्ष एकोणपन्नास हजार नऊशे अकरा फक्त	पुणे, महाराष्ट्र 411039. क्षेत्रफळ 1500
(कर्ज खाते क्र.) L9001061121172282 प्रसन्न एन्टरप्रायजेस (कर्जदार), विनोद भिकू भोसले (सह-कर्जदार), संध्याराणी विनोद भोसले (सह-कर्जदार)		4, हिस्सा क्र. 1, विनोद यांचा प्लॉट, खराडी, पुणे, महाराष्ट्र 411039. क्षेत्रफळ 1500 चौ.मी.
(कर्ज खाते क्र.) L9001060718677870 सोनाल बुटिक- द्वारे त्यांचे प्रोप्रायटर स्वीद्रसिंग विजयसिंग परदेशी, स्वीद्र विजयसिंग परदेशी (सह-कर्जदार), सरिता स्वीद्रसिंग परदेशी (सह-कर्जदार), विरेंद्रसिंग विजयसिंग परदेशी (सह-कर्जदार)	13-जुलै-21 07-जुलै-21 रोजी रु. 28,78,992/- रु. अञ्जवीस लक्ष अठ्ठ्याहत्तर हजार नऊशे ब्याण्णव फक्त	स.क्र. 31, रवींद्रसिंग यांचा प्लॉट, सदिनका क्र. 102, पहिला मजला, मारुती कॉम्प्लेक्स, हिस्सा क्र. 1 4ए जुना 1 4 1 1 मुंढवा केशवनगर, पुणे, महाराष्ट्र 411036. क्षेत्रफळ 774 चौ.फू.
(कर्ज खाते क्र.) L9001060819564900 मे. कॉप्शन सर्व्हिसेस- द्वारे त्यांचे प्रोप्रायटर सुमित रमेश थिटे, सुमित रमेश थिटे (सह-	13-जुलै-21 07-जुलै-21 रोजी रु. 15,93,226/- रु. पंधरा लक्ष त्र्याण्णव हजार	34, हिस्सा क्र. 1, प्लॉट क्र. 19, पुणे महानगरपालिका, खराडी, पुणे, महाराष्ट्र 411014. क्षेत्रफळ 2178 चौ.फू.

भारती रमेश थिटे (सह-कर्जदार) (कर्ज खाते क्र.) L900106071768428 13-जल-21 07-जल-21 (मालमत्ता 1) हिस्सा क्र. 3सी 1 20, शकीर आलिया व्हेजिटेबल सप्लायर्स (कर्जदार), यांचा प्लॉट,मालमत्ता स.क्र.74, मोहम्मदवाडी रोजी रु. 20,02,983/- रु. पुणे,महाराष्ट्र-411048. क्षेत्रफळ 92.9 चौ.मी. शकील रडझाक शेख (सह-कर्जदार). वीस लक्ष दोन हजार नऊशे शकील रइझाक शेख (सह-कर्जदार), त्र्याऐंशी फक्त (मालमत्ता 2) स.क्र. 42,घ.क्र. 1 6 10 युनिव्हर्सल- क्लस्टर,सदनिका क्र.102,1ला रजाक मन्सूर शेख (सह-कर्जदार), नजमा मजला, कोंढवा बु.क्षेत्रफळ 480 चौ.फू. रज्जाक शेख (सह-कर्जदार) 13-जुलै-21 07-जुलै-21 सि.क्र. 42, रहमी यांची सदनिका, सदनिका क्र (कर्ज खाते क्र.) L9001061121129050 परदेशी ट्रर्स अँड ट्रॅव्हल्स (कर्जदार) 102, 1ला मजला, हिस्सा क्र. 1 6 10 रोजी रु. 5,41,949/- रु. गजराज नारायण परदेशी (सह-कर्जदार) पाच लक्ष एकावन्न हजार नऊशे किंढवा खुर्द, पुणे, महाराष्ट्र 411001. क्षेत्रफळ रश्मी गजराज परदेशी (सह-कर्जदार) एकोणपन्नास फक्त 480 ची.फू. (कर्ज खाते क्र.) L9001060116497505 13-जुलै-21 13-जुलै-21 श्रीरामपुर येथील मालमत्ता, अहमदनगर, गोरक्षनाथ मुरलीधर नागरे (कर्जदार), महाराष्ट्र 413709. क्षेत्रफळ 125 चौ.मी. रोजी रु. 10,73,767/- रु. महेश गोरक्षनाथ नागरे (सह-कर्जदार). दहा लक्ष त्र्याहत्तर हजार सातशे गोरक्ष मुरलीधर नागरे (सह-कर्जदार) सद्सष्ट फक्त 13-जुलै-21 13-जुलै-21 सीटीएस क्र. 352 व सीटीएस क्र. 353 (कर्ज खाते क्र.) L9001061121651617 सागर किराणा स्टोर्स (कर्जदार), रोजी रु. 1,22,895/- रु. एक मिळकत क्र. 0392 (जुना मिळकत क्र सिंधु अरविंद भौगळे (सह-कर्जदार), लक्ष बावीस हजार आठशे 0428), तळेगाव ढमढेरे, तालुका शिरूर, पुणे

दोनशे सब्बीस फक्त

सागर अरविंद भोंगळे (सह-कर्जदार), महाराष्ट्र 412208.क्षेत्रफळ 52.1 चौ.मी. पंच्याण्णव फक्त प्रियांजली सागर भोंगळे (सह-कर्जदार) 59.4 ची.मी. (कर्ज खाते क्र.) L9001061121141963 21-जुलै-21 21-जुलै-21 ग्राम पंचायत गट क्र. 27, मिळकत 2840, डेनिम हब (कर्जदार), रविकांत तुळशीराम रोजी रु. 5,84,816/- रु. घर क्र. 27 ने केडगाव ग्रामपंचायत केडगाव भागवत (सह-कर्जदार), दिनेश प्रभाकर पाच लक्ष चौरयाऐंशी हजार स्टेशन केडगाव, पुणे, महाराष्ट्र. क्षेत्रफळ बारवकर (सह-कर्जदार) आठशे सोळा फक्त 10000 ची.वा. 13-जुलै-21 13-जुलै-21 (मालमत्ता 1) महापालिका स.क्र. 493 २बी (कर्ज खाते क्र.) L9001061121076588 रोजी रु. 4,95,593/- रु. चार 1 सिटी स.क्र. 180, दुकान क्र. 14, सुखवानी राजयोग जेन्ट्स पार्लर (कर्जदार), राजेश चंद्रकांत पवार (सह-कर्जदार), चंद्रकांत लक्ष पंच्याण्णव हजार पाचशे ज्ञानोबा पवार (सह-कर्जदार)

पॅराडाईज, तळ मजला,मौजे भोसरी, पुणे महाराष्ट्र, क्षेत्रफळ 137 चौ.फू. (मालमत्ता 2) त्राण्णव फक्त महापालिका स.क्र. 497 2सी 1 सिटी स.क्र 1833 दकान क्र. 1883 1883 1 1883 11 दुकान क्र. 3 तळ मजला, सरिता अपार्टमेंट डी-विंग, मौजे भोसरी, पुणे, महाराष्ट्र. क्षेत्रफळ 135 चौ.या.

26-जुलै-21 22-जुलै-21 सदिनका डेव्हलपमेंट ऑथोरिटी (निवासी/ (कर्ज खाते क्र.) L9001060713474511 रोजी रु. 14,17,818/- रु. व्यावसायिक) 603 175 2बी, पुणे फुरसुंगी सुनील (कर्जदार), दीपा सुनील जैन (सह-कर्जदार) चौदा लक्ष सतरा हजार आठशे |हवेली पुणे महाराष्ट्र. क्षेत्रफळ 540 चौ.फू./चौ.या./चौ.मी. कर्ज खाते क्र.) L9001060118517529 महापालिका स.क्र. 165 4 हॉटेल कल्पची 26-जुलै-21 22-जुलै-21 दक्षिण बाजु, शिडीं, राहता, अहमदनगर, साईप्रतिक चहा सेंट. (कर्जदार), रोजी रु. 20,97,044/- रु. दत्तात्रय जानेश्वर भालेराव (सह-कर्जदार).

वीस लक्ष सत्त्याण्णव हजार महाराष्ट्र. क्षेत्रफळ 2000 चौरचाळीस फक्त संदीप जानेश्वर भालेराव (सह-कर्जदार) चौ.फू./चौ.या./चौ.मी. 26-जुलै-21 22-जुलै-21 महानगर पालिका येथील घर, पवार वाडी दिवे (कर्ज खाते क्र.) L9001060119850287 सीटीएस क्र. 154, सासवड, पुरंदर, पुणे, रोजी रु. 7,24,298/- रु. सात लक्ष चोवीस हजार दोनशे महाराष्ट्र. क्षेत्रफळ ४४५ चौ.फू./चौ.या./चौ.मी. वैशाली राजेश नाशिककर (सह-कर्जदार). राजेश सधाकर नाशिककर (सह-कर्जदार) (कर्ज खाते क्र.) L9001060121580404 26-जुलै-21 24-जुलै-21 गुंठेवारी मालमत्ता अधिनियम 2012 मधीर रोजी रु. 26,20,801/- रु. घर, स.क्र. 201, कोयते निवास, उंबरे पांडुरंग बाबुशा कोयते (सह-कर्जदार).

सञ्बीस लक्ष वीस हजार आठशे नवलख, मावळ, पुणे, महाराष्ट्र. क्षेत्रफळ 1500 चौ.फू./ चौ. या./चौ.मी. 26-जुलै-21 22-जुलै-21 बिनावत पॅराडाईज, ए-विंग, 6वा मजला रोजी रु. 5,62,024/- रु. | सदिनका क्र. 603, स.क्र. 175/2बी, 147 पाच लक्ष बासष्ट हजार चोवीस |फुरसुंगी, पुणे, महाराष्ट्र, क्षेत्रफळ 540 चौ.फू./

चो.या./चो.मी. (कर्ज खाते क्र.) L9001061121216842 | 26-जुलै-21 | 24-जुलै-21 | ग्रामपंचायत सासवड यथील घर, पुरंदर रोजी रु. 1,50,087/- रु. एक पवारवाडी, दिवे सीटीएस क्र.154, सासवड, पुरंदर, लक्ष पन्नास हजार सत्त्याऐंशी | सासवड पुणे हवेली पुणे महाराष्ट्र, क्षेत्रफळ 580 चौ.फू./चौ.या./चौ.मी.

राजेश सुधाकर नाशिककर (सह-कर्जदार) 26-जुलै-21 24-जुलै-21 आशीर्वाद निवास गट क्र. 5 2ए 2 दत्त नगर, (कर्ज खाते क्र.) L9001060118738049 रोजी रु. 10,25,836/- रु. दत्त मंदिरामागे, मौजे आळंदी देवाची, हवेली, श्री स्वामी समर्थ (कर्जदार) सुनंदा दत्ता दळवी (सह-कर्जदार), दहा लक्ष पंचवीस हजार आठशे पुणे, महाराष्ट्र. क्षेत्रफळ 540 सुमित दत्ता दळवी (सह-कर्जदार), छत्तीस फक्त ची.फू./ची.या./ची.मी. दत्ता किसन दळवी (सह-कर्जदार) (कर्ज खाते क्र.) L9001060121391013 | 26-जुलै-21 | 22-जुलै-21 | महावीर रेसिडेन्सी, ए विंग, अकरावा मजला,

परेश अनिलकुमार भंडारी (सह-कर्जदार), सर्व्वीस लक्ष दहा हजार दोनशे महाराष्ट्र. क्षेत्रफळ 1000 चौ.फू./चौ.या./चौ.मी. अनिता अनिलकुमार भंडारी (सह-कर्जदार), वृषाली परेश भंडारी (सह-कर्जदार) (कर्ज खाते क्र.) L9001061121309152 | 26-जुलै-21 | 24-जुलै-21 | गुंठेवारी मालमत्ता अधिनियम 2012, गट क्र. श्री स्वामी समर्थ (कर्जदार), सुनंदा दत्ता दळवी रिजी रु. 2,14,340/- रु. दोन 5 2ए 2 दत्त नगर, मौजे आळंदी देवाची, (सह-कर्जदार), सुमित दत्ता दळवी (सह-लक्ष चौदा हजार तीनशे चाळीस हवेली, पुणे, महाराष्ट्र. क्षेत्रफळ 1000 कर्जदार), दत्ता किसन दळवी (सह-कर्जदार) चौ.फ./चौ.या./चौ.मी.

> 26-जुलै-21 22-जुलै-21 सदिनका क्र. 7ए व 7बी, पहिला मजला, रोजी रु. 7,94,735/- रु. सुमन पॅलेस, गट क्र. 1026, प्लॉट क्र. 32 सात लक्ष चौरवाण्णव हजार वि 33, पुणे, महाराष्ट्र, क्षेत्रफळ 510 चौ.या. सातशे पस्तीस फक्त 26-जुलै-21 22-जुलै-21 स.क्र. 22/1ए/2/3/4/5, सदिनका क्र. 301

लक्ष सदुसष्ट हजार शहात्तर फक्त 411043. क्षेत्रफळ 350 ची.या.

रोजी रु. 26,10,214/- रु. |सदिनका क्र. 1103, कॉढवा बु., पुणे,

रोजी रु. 4,45,392/- रु. चार यश अपार्टमेंट, तिसरा मजला, तुळजाभवानी लक्ष पंचेचाळीस हजार तीनशे मिंदिराजवळ, पेट्रोल पंपच्या मागे, बालाजी नगर, पुणे, महाराष्ट्र. क्षेत्रफळ ३६६ चौ.या. 26-जुलै-21 26-जुलै-21 स.क्र. 3, घर क्र. 402/1, स्वामी समर्थ रोजी रु. 3,67,076/- रु. तीन बिल्डींग, सदनिका क्र. 1, गोविंद, महाराष्ट्र

प्राधिकृत अधिकारी, एयू स्मॉल फायनान्स बँक लिमिटे

PUNE CANTONMENT BOARD Golibar Maidan, Shankarseth Road, Pune 411001. PUBLIC NOTICE

General Public is hereby informed that the property known as House No. 265 M G Road GLR Sy No. 390-1513 admeasuring 1106.00 sqft Pune Cantonment is Class B-3 land held on Old Grant Terms. The recorded HoRs [I] (1) Subhash Chandra J. Zankar (2) Prafulchandra J. Zankar (3) Pravin Chandra J. Zankar (4) Suni Chandra J. Zankar (5) Kumudini Shamsundar Pawar (6) Kamalaxi Vilas Mulay (7)(a) Sunanda B. Zankar (b) Vijay B. Zankar (c) Sharmila Devdas Khanke (d) Urmila Rajendra Bhambure (e) Nirmala Sudhir Nazare (f) Rupali B. Zankar [II] Manibai R. Zankar [III] V. R. Zankar [IV] C. R. Zankar [V] D. R. Zankar [Vi] (i) Shri Rajesh Janardhan Shrigiri (ii) Mrs Radhika Rajesh Shrigiri Mr. Rajesh J. Shrigiri and others have submitted application dated 17.2.2021 for mutation of property on the basis of following documents:

(i) General power of attorney dt 18.12.2020 executed by Shri Shamsundar Pawa in favour of Mr Ninad Shamsundar Pawar Regd at BMB-2-8772/2020 (ii) Power of attorney dt. 02.12.2020 executed by Shri Mahesh S Zankar in favour

of Dr Nitin S Zankar appears to be not registered (iii) Affidavit dt. 02.12.2020 executed by Mrs Anjali Vilas Mulay (iv) Affidavit dt. 16.12.2020 executed by Shri Shamsundar Pawar and Ors (v) Affidavit dt. 27.11.2020 executed by Dr Nitin S Zankar vi) Death certificate of late Kumudini S Pawar expired on 22.6.20 17 (vii) Death certificate of late Madhan R Bakare expired on 20.4.2001 viii) Death certificate of late Meghranjani M Bakare expired on 29.2.2000 (ix) Death certificate of late Manikbai R Zankar expired on 27.8.2002 x) Death certificate of late Ratikant N Zankar expired on 2.10.1982 (xi) Death certificate of late Prafulchandra J Zankar expired on 16.7.2012 (xii) Death certificate of late Subhashchandra J Zankar expired on 22.7.20 16 (xiii) Sale Deed dt. 30.2.2020 Regd at HVL-1 1 Sr No. 1453/2021 After mutation name of HoRs to be recorded in the General Land Register is - (i Mr. Rajesh Janardhan Shrigiri (ii) Mrs. Radhika Rajesh Shrigiri (iii) Miss Priyanka Rajesh Shrigiri (iv) Miss Trishali Rajesh Shrigiri (v) Miss Rutuja Rajesh Shrigiri Any person having objection / claim for above correction, may submit his / her objection / claim within 30 (thirty days) of publication of this notice to Lands Section, Pune Cantonment Board, Golibar Maidan, Pune 411001 Office of Pune Cantonment Board reserves right to revoke the mutation, if it is

noticed in future that, the applicant has misrepresented the facts. Signed at Pune

CHIEF EXECUTIVE OFFICER, PUNE CANTONMENT BOARD (AMIT KUMAR)

on this 11 day of August 2021.



मुख्य कार्यालय : एसव्हीसी टॉवर, जवाहरलाल नेहरू मार्ग, वाकोला, सांताक्रुझ (पु), मुंबई 400 055. फोन : 022-71999999/71999975/71999970. क्षेत्रीय कार्यालय : 303, तिसरा मजला, चिंतामणी प्राइड, सिटी प्राइड थिएटरजवळ, कोथरूड, पूर्ण 411 038. फोन : 8237006071/73/74/8237046072

## ताबा नोटीस

ज्याअर्थी सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शीयल ॲसेटस अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्य्रिटी इंटरेस्ट कायदा २००२, जो द एन्फोर्समेंट ऑफ सिक्य्रिटी इंटरेस्ट अँड रिकव्हरी ओफ डेटस लॉ व सर्वसाधारण तरतुदी (ॲमेंडमेंट) कायदा २०१६ (२०१६ चा ४४) अन्वये सुधारला गेला व पुढील द सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) (सुधारित) नियम २०१८ अन्वये प्राधिकृत अधिकारी, एसव्हीसी को ऑपरेटिव्ह बँक लि. यांनी सदर कायद्याच्या कलम १३(२) खाली कर्जदार/गहाणखतदार/जामिनदार (१) राहुल रामचंद्र संकपाळ फ्लॅट नं ९, विनायक टॉवर्स, स.नं. ६८१, अप्पा बळवंत चौक बुधवार पेठ, पूणे ४११००२ आणि फ्लॅट नं २, पहीला मजला, योगीराज हाईट्स,को ऑप. हाऊ.सोसा. स.नं. ५३५, घोरपडी पेठ, स्वारगेट, पुणे ४११०४२ आणि केअर ऑफ श्री हॅंडलूम, शॉप नं. ७३, तुळशीबाग, बुधवार पेठ, पुणे ४११००२ (२) श्री सुनिल महादेव गोटे, स.नं. ७०८/७०९, फ्लॅट नं. ४०२, चौथा मजला, शिवगंगा कॉम्प्लेक्स सकाळ ऑफीस रोड, बुधवार पेठ, पुणे ४११००२ यांना दिनांक २९.०४.२०२१ रोजी मागणी नोटीस पाठवून नोटीसीत नमूद केलेली दिनांक ३१.०३.२०२१ रोजीची येणे रक्कम रु. ३२,४०,४६७.८८ (बत्तीस लाख चाळीस हजार चारशे सदसष्ठ रुपये अठ्ट्यांशी पैसे फक्त) अधिक दिनांक ०१.०४.२०२१ पासून करारातील दरानुसार पुढील व्याज, खर्च इतक्या रकमेची मागणी करुन ती नोटीस मिळाल्याच्या तारखेपासून ६० दिवसात भरण्याची मागणी केली होती.

कर्जदार व वरील निर्देशित अन्य यांनी सदर रकमेचा भरणा करण्यास कसूर केर्ल असल्याने, सदर सूचना कर्जदार व वरील निर्देशित अन्य यांना व आम जनतेस देण्यात येत आहे की, अधोहस्ताक्षरितांनी सदर कायद्याच्या अनुच्छेद १३(४) अंतर्गत व सदर नियमाच्या सहवाचिता नियम ८ अंतर्गत त्यांना प्राप्त अधिकारान्वये खालील निर्देशित मालमत्तेचा दि. 13 ऑगस्ट 2021 रोजी प्रतिकात्मक ताबा घेतला आहे.

विशेषत: कर्जदारांना व वरील निर्देशित अन्य यांना तसेच आम जनतेस इशारा देण्यात येत आहे की, त्यांनी सदर मालमत्तेसंदर्भात व्यवहार करू नये व असे कोणतेही व्यवहार। एसव्हीसी को-ऑपरेटीव्ह बँक लि. च्या प्रभारांतर्गत दिनांक ३१.०७.२०२१ रोजीची येणे रक्कम रु. ३३,५०,१४४.८८(रुपये तेहतीस लाख पंत्रास हजार एकशे चवेचाळीस अठ्ट्यांशी पैसे फक्त) अधिक दिनांक ०१.०८.२०२१ पासून करारातील दरानुसार पुढील व्याज, व अंतिम प्रदानापर्यंत येणारा खर्च तसेच तोपर्यंत उद्भवलेले/उद्भवणारे खर्च, प्रभार आदी रकमेच्या अधीन असेल. कर्जदाराचे ध्यान सदर कायदयाच्या कलम १३ च्या उपकलम (८) कडे आकर्षित करण्यात येत आहे ज्यात सदर गहाण मालमत्त सोडवून घेण्यासाठी उपलब्ध असलेल्या कालावधीचा निर्देश आहे.

**मालमत्तेचे वर्णन :** उप निबंधक ता.हवेली आणि पूणे महानगरपालिकेच्या गांव घोरपडी पेठ ता. हवेली हद्दीतील मालमत्ता – सी.टी.एस. नं. 535 योगीराज हाईटस् को. ऑप. हाऊ. सोसा. मधील पहिल्या मजल्यावरील 595 स्क्वे.फूटाचा म्हणजेच 55.27 स्क्वेमीटर बिल्टप क्षेत्रफळाचा क्र. 2 चा फ्लॅटव लगतचे टेरेस.

दिनांक : 13.08.2021

प्राधिकृत अधिकारी



मुंबई ४०० ०५५. फोन : ०२२-७१९९९९९/७१९९९७५/७१९९९७०. क्षेत्रीय कार्यालय : ३०३, तिसरा मजला, चिंतामणी प्राइड, सिटी प्राइड थिएटरजवळ, कोथरूड, पुणे ४११ ०३८. फोन : ८२३७००६०७१/७३/७४/८२३७०४६०७२

ताबा नोटीस ज्याअर्थी सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शीयल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट कायदा २००२, जो द एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट अँड रिकव्हरी ओफ डेटस लॉ व सर्वसाधारण तरतुदी (ॲमेंडमेंट) कायदा २०१६ (२०१६ चा ४४) अन्वये सुधारला गेला व पुढील द सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) (सुधारित) नियम २०१८ अन्वये प्राधिकृत अधिकारी, एसव्हीसी को ऑपरेटिव्ह बँक लि. यांनी सदर कायद्याच्या कलम १३(२) खाली कर्जदार/गहाणखतदार/जामीनदार (१) सौ.रेश्मा सचिन कदम – फ्लॅट नं. बी १००८, औरली, स.नं.०२, आंबेगाय बु., पुणे ४९१०४६ आणि फ्लॅट नं.१४ ए विंग, तिसरा मजला, महालक्ष्मी को-ऑप. हौसिंग सोसायटी, स.नं.५८/१/२ए, चांदनी रेस्टॉरंट च्या मागे, पुणे मुंबई हायवे, वडगाव बु. पुणे ४९१०४९ आणि c/o पाषाणकर ऑटो प्रा.लि., ३६४/३६५/२, जंगली महाराज रस्ता, पुणे ४९९००५ आणि c/o स्मार्ट सिटी ऑटो लाईन, स.नं.३७/४, घर नं.९३८, पुरोहित हॉस्पिटल जवळ, धनकवडी, पुणे ४९९०४३. आणि (२) श्री. विशाल दत्ता गोसावी -स.नं.३७/४, गोसावी चाळ, श्री नगर, पुरोहित हॉस्पिटल जवळ, धनकवडी, पुणे ४९१०४३आणि c/ò पाषाणकर ऑटो प्रा.लि., ३६४/३६५/२, जंगली महाराज रस्ता, पुणे ४११००५ आणि स्मार्ट सिटी ऑटो लाईन, स.नं.३७/४, घर नं.९३८, पुरोहित हॉस्पिटल जवळ, धनकवडी, पुणे ४११०४३. यांना दिनांक २९.०४.२०२१ रोजी मागणी नोटीस पाठवून नोटीसीत नमूद केलेली दिनांक ३१.०३.२०२१ रोजीची येणे रक्कम रु. १७,५२,८५२.०० (सतरा लाख बावन्न हजार आठशे बावन्न फक्त) अधिक दिनांक ०१.०४.२०२१ पासून करारातील दरानुसार पुढील व्याज, खर्च इतक्या रकमेची मागणी करुन ती नोटीस मिळाल्याच्या तारखेपासून ६० दिवसात भरण्याची मागणी केली होती. कर्जदार व वरील निर्देशित अन्य यांनी सदर रकमेचा भरणा करण्यास कसूर केली असल्याने, सदर सूचना कर्जदार व वरील निर्देशित अन्य यांना व आम जनतेस देण्यात येत आहे की, अधोहस्ताक्षरितांनी सदर कायद्याच्या अनुच्छेद १३(४) अंतर्गत व सदर नियमाच्या सहवाचिता नियम ८ अंतर्गत त्यांना प्राप्त अधिकारान्वये खालील निर्देशित मालमत्तेचा दि. 13ऑगस्ट 2021 रोजी प्रतिकात्मक ताबा घेतला आहे.

विशेषतः कर्जदारांना व वरील निर्देशित अन्य यांना तसेच आम जनतेस इशारा देण्यात येत आहे की, त्यांनी सदर मालमत्तेसंदर्भात व्यवहार करू नये व असे कोणतेही व्यवहार हे एसव्हीसी को-ऑपरेटीव्ह बँक लि. च्या प्रभारांतर्गत दि. ३१.०७.२०२१ रोजी रु. १७,९९,३५७.०० (सतरा लाख नव्याण्णव हजार तीनशे सत्तावन्न फक्त) अधिक दिनांक ०१.०८.२०२१ पासून त्यावरील कंत्राटी दराने व्याज व अंतिम प्रदानापर्यंत येणारा खर्च तसेच तोपर्यंत उद्भवलेले/उद्भवणारे खर्च, प्रभार आदी रकमेच्या अधीन असेल. कर्जदाराचे ध्यान सदर कायद्याच्या कलम १३ च्या उपकलम (८) कडे आकर्षित करण्यात येत आहे ज्यात सदर गहाण मालमत्ता सोडवून घेण्यासाठी उपलब्ध असलेल्या कालावधीचा

## मालमत्तेचे वर्णन

उप निबंधक ता.हवेली आणि पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील मालमत्ता स.नं.५८/१/२ए वरील वडगांव बु. यथील ता. हवेली जि पूणे, महालक्ष्मी को ऑपरेटीव्ह हौसिंग सोसायटी लि.,मधील क्षेत्र 542 चौ. फुट म्हणजेच 50,37 चौ.मी.बिल्टप असलेला तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅट नं, १४.

ठिकाण : पुणे प्राधिकृत अधिकारी दिनांक : १३.०८.२०२१

(मजकूरात संदिग्धता असल्यास इंग्रजी मजकूर ग्राह्य मानावा)



## JAIPUR DEVELOPMENT AUTHORITY Indira Circle, Jawahar Lal Nehru Marg, Jaipur-302004

No.: JDA/EE&TA to Dir.Engg.-I/2021-22/D-73

## NOTICE INVITING BID

NIB No.: EE & TA to Dir. Engg.-I/36/2021-22

Bids are invited for works given below in various zones as per details given :-Cost of Work UBN No. Nature of Work Last Date (Lacs) No. UBN: JDA2122WSOB00244 138/2021-2022 | EE-Drainage, Precast RCC Box Drain Work | 08.09.2021 229.36 Details are available at Procurement Portal website www.sppp.rajasthan.gov.in, www.eproc.rajasthan.gov.in and

www.jda.urban.rajasthan.gov.in Executive Engineer & TA to Dir. Engg.-I Raj. Samwad/C/2021-22/4799

### **ISMT Limited**

Regd. Office: Panama House (Earlier known as Lunkad Towers), Viman Nagar, Pune - 411 014 Ph.: 020-41434100 Fax: 020-26630779 E-mail: secretarial@ismt.co.in Web: www.ismt.co.in CIN: L27109PN1999PLC016417

#### **EXTRACT OF THE CONSOLIDATED FINANCIAL RESULTS**

Sr. No.	Particulars	Quarter ended June 30, 2021	Quarter ended June 30, 2020	Year ended March 31, 202	
		Unaudited		Audited	
1	Total Income	481.08	109.94	1,299.62	
2	Net Profit/ (Loss) for the period (before tax, Exceptional items)	(56.25)	(105.34)	(292.98)	
3	Net Profit/ (Loss) for the period before tax (after Exceptional items)	(55.71)	(104.74)	(342.42)	
4	Net Profit' (Loss) for the period after tax (after Exceptional items)	(55.73)	(104.74)	(342.52)	
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) & Other Comprehensive Income (after tax)] (55.17)		(105.45)	(343.55)	
6	Paid-up Equity Share Capital (Face value of Rs. 5/- per share)	73.25	73.25	73.25	
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	*		(1,725.37)	
8	Earnings per share (of ₹ 5/- each) Basic and Diluted (₹)	(3.80)	(7.15)	(23.38)	

Additional information on standalone financial results is as follows:

Particulars	Quarter ended June 30, 2021	Quarter ended June 30, 2020	
Revenue from Operations	477.13	98.36	1234.67
Profit before tax	(54.19)	(103.51)	(350.61)
Profit after tax	(54.12)	(103.51)	(350.71)

2 The above is an extract of the Consolidated Financial Results filed with Stock Exchanges under Reg 33 of the SEBI (LODR) Regulations, 2015. Full format of the Standalone & Consolidated Financial Results are available on websites of Stock Exchanges (www.nseindia.com & www.bseindia.com) and on Company's website (www.ismt.co.in).

Auditors qualified Financial Results in respect of Investment in & receivables from Subsidiary, Recoverability of amounts from Maharashtra State Electricity Distribution Co Ltd, Minimum Alternate Tax, non-provision of overdue / penal & compounding of interest on loans, inability to determine recoverable value of Captive Power Plant. Details form part of Financial Results available on aforesaid websites.

4 The above results have been prepared in accordance with Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015. 5 The above results have been reviewed by the Audit Committee & approved by the Board of Directors at their respective

meetings held on August 14, 2021.

For ISMT Limited Place: Pune

Date : August 14, 2021

Rajiv Goel Chief Financial Officer

प्लॉट क्र. 34 व 35, स.क्र. 803/1/ए (काही भाग), मीजे

कसबे, ता. करवीर, कोल्हापुर, महाराष्ट्र 416007

## इंडिया शेल्टर फायनान्स कॉर्पोरेशन लि.

**नोंद. कार्यालय:** प्लॉट-15, सहावा मजला, सेक्ट-44, औद्योगिक परिसर, गुरूग्राम, हरियाणा-122002 🏂 🕒 भि 🔽 🖛 शाखा कार्यालय: ऑफिस क्र. 106, पहिला मजला, स्विल्युशन ई-वॉर्ड, कोल्हापूर स्टेशन रोड, कोल्हापूर,महाराष्ट्र -416001 शाखा कार्यालयः सीटीएस क्र. 2013, पहिला मजला, मंत्रीचांडक आवकॉन, सात रस्ता विश्रामगृह परिसर, सोलापुर, महाराष्ट्र 413001

सिक्युरीटायझेशन औंड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनॅन्शीअल ॲसेट्स औंड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002 मधील अनुच्छेद 13(2) अंतर्गत सूचना याद्वारे सुचित करण्यात येते की खालील कर्जदारांनी इंडिया शेल्टर फायनान्स कॉर्पीरशन लि. (आयएसएफसीएल) यांचेकडून कर्ज घेतले असून ओयएसएफसीएल च्या कर्जाच्य मासिक हप्त्यांच्या (ईएमआय) परतफेडीमध्ये कस्र केलेली अस्न नॅशनल हार्जिस बैंक ने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार त्यांचे कर्ज खाते अनुत्पादक मत्ता म्हणून वर्ग करण्यात आले आहे. कर्जदारांनी अनामत म्हणून खालील वर्णनाच्या अचल मालमता आवएसएफसीएल यांना दिलेल्या आहेत. कर्जाचा तपशील आणि कर्जदारांनी आजच्या रोजी आयएसएफसीएल यांना देय असलेल्या भरण्याचा तपशील खाली देण्यात आलेला आहे. याद्वारे कर्जदारांना आणि सर्व लोकांना सचित करण्यात वेते की संरक्षित धनको आयएसएफसीएन चे प्राधिकृत अधिकारी म्हणून निम्नस्वाक्षरीकार्यनी सिक्युरीटायद्वेशन अँड रिकन्ट्कशन ऑफ फायनॅन्सीअल ॲसेट्स अँड एनफोसंमिन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002 मधील तरतुदीतर्गत पुढील कर्जदार्गिकरद्ध पायले उचलली आहेत आणि सदर अधिनियमांतर्गत खालील तपशिलाची सूचना पाठीयली आहे. पुढील कर्जदार्गनी सदर सूचनेच्या दिनांकापासून 60 (साठ) दिवसांचे आत त्यांच्या नावांसमोर नमूद करण्यात आलेल्या थकबाकीचा भरणा न केल्यास निम्नस्याक्षरीकार सर्फेसी अधिनियमातील अनुच्छेद 13 मधील उप-विभाग (4) अंतर्गत सुरक्षित धनकोस बहाल करण्यात आलेल्या कोणत्याही एका किया अधिक अधिकारांचा वापर करतील ज्यात ताबा घेणे आणि त्यांची विक्री करण्याचा समावेश आहे. सर्व लोकांना सावधींगरीची सचना देण्यात येते की त्यांनी खाली वर्णन केलेल्या मालमत्तेच्या संदर्भात कोणताही व्यवहार करू नये.

अ. कर्जदार/जामीनदार/कायदेशीर वारस/ मागणी सूचनेचा दिनांक व रक्कम अनामत मत्तेचे वर्णन (अचल मालमत्ता) क्र. कायदेशीर प्रतिनिधी चे नाव, कर्ज खाते क्र. प्लॉट क्र. 280, क्षेत्रफळ 63.00 ची.मी., दीनबंध् गवई पेट लक्ष्मीबाई दासी, नारायण दासी आणि 1. 10.05.2021 अंबादास दासी, ग्रहणारः प्लॉट क्र. 280, 2. दि. 31.05.2021 नुसार क. सह.गृह निर्माण संस्था मर्यादित, नवा सर्व्हे क्र. 115/2ए पित्ता नगर, वैष्णवीमारुती मंदिराजवळ, 5,08,061.45/- (रु. पाच लक्ष आठ हजार आणि 1 16/24 (जुना सर्व्हे क्र. 117 व 118), कसबे एकसष्ट आणि पंचेचाळीस पैसे फक्त ) अधिक सोलापुर, तालुका उत्तर सोलापुर, जि. सोलापुर, पूर्वेस - प्लॉट सोलापुर 413005, महाराष्ट्र. क्र. 291, दक्षिणेस - प्लॉट क्र. 281, पश्चिमेस - रस्ता, कर्ज खाते क्र. CLA100000061 दि. 01.06.2021 पासून संपूर्ण भरणा करण्याच्या दिनांकापर्यंतचे व्याज, खर्च व शुल्के, उत्तरेस - प्लॉट क्र. 279,

 जयश्री दीपक पोवार, दीपक मारुती 1. 10.05.2021 पोवार, मारुती दादु पोवार, हिरा मारुती 2. दि. 31.05.2021 नुसार रु. पोवार आणि पोवार, राहणारः प्लॉट क्र. 34 4,38,354.34/- (रुपये चार लक्ष अडतीस व 35, स.क्र. 803/1ए (काही भाग), मौजे हजार तीनशे चौपत्र आणि चौतीस पैसे फक्त ) कसबे, ता. करवीर, कोल्हापुर 416007,महागष्ट. अधिक दि. 01.06.2021 पासून संपूर्ण भरणा करण्याच्या दिनांकापर्यंतचे व्याज, खर्च व शुल्के. HL11CHLONS000005000720

संगीता चिप्पा, श्रीनिवास चिप्पा आणि 1. 12.06.2021 निखील चिप्पा, राहणारः सदनिका क्र. 2. दि. 30.06.2021 नुसार क.

सदनिका क्र. 704, क्षेत्रफळ 65.81 चौ.मी., सातवा मजला विंग बी, ॲस्टर बिल्डींग, एस.एस.आयकॉन गेज 1, नवा सव्हें दि. 01.07.2021 पासून संपूर्ण भरणा

23,00,598.58/- (रुपये तेवीस लक्ष पाचशे) क्र. 153/1ए/1 (जुना सर्व्हें क्र. 155/1ए/1) आणि नवा 704, ॲस्टर बिल्डींग बी विंग, एस गांधी नगर, अकलकोट रोड,ऑस्टर बिल्डींग, अङ्ग्रवाण्यव आणि अङ्गवन्न पैसे फक्त ) अधिक सर्व्हे क्र. 153/1ए/2 (जुना सर्व्हे क्र. 155/1ए/2), कसबे सोलापुर, तालुका उत्तर सोलापुर, जि. सोलापुर, पूर्वेस - रस्ता, सोलापूर 413005, महाराष्ट्र करण्याच्या दिनांकापर्यंतचे व्याज, खर्च व शुल्के. दक्षिणेस - बिल्डींग ए, पश्चिमेस - सदिनका क्र. 701 (डब्ल्यू-कर्ज खाते क्र. CHL100001664 ए), उत्तरेस - सदनिका क्र. 703 (डब्ल्यू - ए) AFd F CLA100001694 इंडिया शेल्टर फायनान्स कॉर्पोरशन लि. करिता (प्राधिकृत अधिकारी) स्थानः महाराष्ट्र, दिनांकः 14.08.2021

इंडिया शेल्टर फायनान्स कॉपोरेशन लि. **नोंद. कार्यालय:** प्लॉट-15, सहावा मजला, सेक्ट-44, औद्योगिक परिसर, गुरूग्राम, हरियाणा-122002

🌬 🕒 🕒 🕒 शाखा कार्यालयः दुकान क्र. डीजी-9, स्वदेशी हाईट्स, विजय नगर चौक, सांगली-मिरज रोड, सांगली-416416

## अचल मालमत्तेसाठी ताबा सचना

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार हे इंडिया शेल्टर फायनान्स कॉर्पोरेशन लि. चे प्राधिकृत अधिकारी असून त्यांनी सिक्युरीटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनॅन्शीअल ॲसेट्स ॲंड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002 अंतर्गत आणि सिक्यरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट) रुल्स, 2002 मधील नियमासह वाचण्यात येणाऱ्या अनुच्छेद 13(2) व 13(12) अंतर्गत बहाल करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करीत खाली त्या-त्या खात्यासमोर नमद करण्यात आलेल्या दिनांकास एक मागणी सचना पाठवली ज्यात कर्जदार आणि मालमत्तेचे मालक/जामीनदार यांना सदर सचनेच्या दिनांकापासून 60 दिवसांचे आत सदर रकमेचा भरणा करण्याचे आवाहन करण्यात आले होते. ज्याअर्थी, मालमत्तेचे मालक आणि इतर सदर रकमेची परतफेड करण्यात असमर्थ ठरल्याने याद्वारे खाली नमूद कर्जदार आणि सर्व लोकांना सूचित करण्यात येते की सदर नियमांमधील नियम 8 व 9 सह वाचण्यात येणाऱ्या सदर अधिनियममधील अनुच्छेद 13(4) अंतर्गत बहाल करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करीत निम्नस्वाक्षरीकारांनी खाली नमृद मालमत्तांचा त्या-त्या खात्यासमोर नमृद दिनांकास सांकेतिक ताबा घेतलेला आहे. आता, कर्जदार व सर्व लोकांना याद्वारे सावधगिरीची सूचना देण्यात येते की त्यांनी सदर मालमत्तेच्या संदर्भात कोणताही व्यवहार करू नये आणि असा कोणताही व्यवहार केल्यास तो इंडिया शेल्टर फायनान्स कॉर्पोरशन लि. च्या खाली नमूद रक्कम आणि तीवरील व्याज, शुल्के इ. च्या भाराधीन असेल.

	कर्जदार/जामीनदाराचे नाव (मालमत्तेचे मालक) आणि कर्ज खाते क्रमांक	तारण/भारग्रस्त मालमत्तेचे वर्णन (मालमत्तेचे संपूर्ण वर्णन)	मागणी सूचनेचा दिनांक, मागणी सूचनेच्या दिनांकास थकबाकी रक्कम	सांकेतिक ताब्याचा दिनांक
1.	बेबी मगदूम, फरदीन मगदूम, तोफिक मगदूम आणि रफीक मगदूम, राहणारः घ.क्र. 708, धुळगाव, तासगाव, सांगली 416306, महाराष्ट्र. कर्ज खाते क्र. CLA100000041	ग्रामपंचायत स.क. 682, मालमत्ता मिळकत क्र. 682, एकूण क्षेत्रफळ 1500 ची.फू. 139.40 ची.मी. (विक्री करारानुसार), मिळकत क्र. मूल्यांकन यादी स.क्र. 659, मिळकत क्र. 708 बदलल्यानंतर फरदीन इमाम मगदूम यांचे नावे (विक्री करारानुसार), एकूण क्षेत्रफळ 1326 ची.फू. आणि तेथील घराचे बांधकाम, धुळेगाव, ता. तासगाव, जि. सांगली, धुळेगाव ग्रामपंचायतीचा हद्दीत. चतुःसीमाः पूर्वेस- गावठाणाची जागा, पश्चिमेस- विनायक आबा रोकडे यांची मालमत्ता, उत्तरेस- सरता, दक्षिणेस- सांगली धुळेगाव रोड.	दि. 01.04.2021 पासून	11.08.2021
2.	संगीता चंद्रकांत साळुंखे आणि चंद्रकांत ज्ञानू साळुंखे, राहणारः 3955-1-6, विजयपूर वेस, गाडवे चीक परिसर, माळेगाव वेस परिसर, मिरज, सांगली-416410, महाराष्ट्र. कर्ज खाते क्र. CLA10000455848	आर.एस.क्र. 159/208सी/13, जुना स.क्र. 207+208 सी, क्षेत्रफळ 405 ची.मी., ध्यान सोना रेसिडेन्सी, क्र. एफ4, बिल्ट-अप क्षेत्रफळ 45.59 ची.मी., चर्ड्ड क्षेत्रफळ 43.90 ची.मी., सुपर बिल्ट-अप क्षेत्रफळ 60.62 ची.मी., मिरज, ता. मिरज, जि. सांगली, एसएमकेसी सांगलीच्या हद्दीत. चतुःसीमा: पूर्वेस- प्लॉट क्र. 12, पश्चिमेस- माखीजा आणि गिनी यांची मालमत्ता, दक्षिणेस- रस्ता, उत्तरेस- मिरज टाकळी रोड.	दि. 31.03.2021 नुसार थकबाको रकम रु.	11.08.2021
3.	हमीदा असलम मगदूम, असलम रासन मगदूम आणि आपूब रासन मगदूम, राहणारः स.क्र. 17/28, प्लॉट क्र. 18, हडको कॉलनी, ईस्टपांड रोड, सांगली-416410, महाराष्ट्र. कर्ज खाते क्र. LA41CLLONS 000005001881	स.क्र. 17/2 बी, महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्रविकास प्राधिकरण मंडळ, पुणे यांनी विकसित केलेले निवासी प्लॉट, यांपैकी प्लॉट क्र. 18, क्षेत्रफळ सुमारे 115.00 चौ.मी. व त्यावरील सुमारे 40.64 चौ.मी. आरसीसी बांधकाम असलेले घर, मिरज, ता. मिरज, जि. सांगली, सांगली, मिरज व कुपवाड शहर महापालिकेच्या हद्दीत आणि दि. 04/03/1989 रोजी वितरीत. चतुःसीमाः पूर्वेस- रस्ता, पश्चिमेस- श्री लांढे यांची मालमत्ता, दक्षिणेस- प्लॉट क्र. 17 मधील श्री दयानंद हिप्परगी यांची मालमत्ता, उत्तरेस- रस्ता.	दि. 31.03.2021 नुसार थकबाकी रक्कम रु. 11,37,170.67/- (रुपये अकर्ग लक्ष सदतीस हजार एकशे सत्तर आणि सदुसष्ट पैसे फक्त)	11.08.2021

इंडिया शेल्टर फायनान्स कॉर्पोरशन लि. करिता (प्राधिकृत अधिकारी) **स्थान:** सांगली, **दिनांक:** 15.08.2021 चौकशीसाठी कृपया यांचेशी संपर्क साधावाः श्री प्रकाश तेंड्लकर (+91 9561379308), तुषार अजाब हुरडे (+91 7350002453) आणि श्री अजय गुप्ता (+91 7906826375 व 0124-4131812)



वैशाली एन्टरप्राईज (कर्जदार)

चैताली पांड्रंग कोयते (सह-कर्जदार)

(कर्ज खाते क्र.) L9001060818750153

विशाली राजेश नाशिककर (सह-कर्जदार),

वेदांत (कर्जदार)

जयवीर ड्रेसेस (कर्जदार),

स्नील जैन (सह-कर्जदार),

दीपा सुनील जैन (सह-कर्जदार)

वैशाली एन्टरप्राईज (कर्जदार),

नायरा क्रिएशन्स (कर्जदार),

(कर्ज खाते क्र.) LSPUN02715-

जयश्री आर गायकवाड (कर्जदार),

(कर्ज खाते क्र.) LSPUN05715-

(कर्ज खाते क्र.) LSCKN02813-

नितीन मध्कर जाधव (कर्जदार),

संध्या एन जाधव (सह-कर्जदार),

मधुकर निवृत्ती जाधव (सह-कर्जदार)

स्थानः पुणे, दिनांकः 14/08/2021

राजेंद्र पवार (सह-कर्जदार)

रवींद्र दिगंबर गायकवाड (सह-कर्जदार)

160347468, L9001060100709300,

160392517, L9001060700722918,

140233930, L9001060100569046,

राजेंद्र रामराव पवार (कर्जदार), प्रभावती